

8 April 2025

To, The Manager Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001	To, The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1 Block G Bandra - Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051
BSE Code: 544252	NSE Code: BAJAJHFL - EQ

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper Advertisement

This is with reference to our letter dated 7 April 2025, intimating issue of the Postal Ballot Notice for seeking approval of the members for below mentioned items of special business:

Sr. No.	Particulars	Resolution type
1.	To approve continuation of Directorship of Shri Anami N Roy (DIN: 01361110) as an Independent Director beyond the age of 75 years in his current tenure	Special
2.	Re-appointment of Shri Anami N Roy (DIN: 01361110) as an Independent Director of the Company for a second term of three consecutive years w.e.f. 19 May 2025	Special

We hereby submit, a copy of advertisement published on 8 April 2025 in Financial Express-all editions (English) and Kesari-Pune edition (Marathi), informing, inter alia, the following:

- Postal ballot notice sent via email;
- Procedure for registration/Updation of email address; and
- E-voting information.

The aforesaid advertisement is being made available on the website of the Company at <https://www.bajajhousingfinance.in/general-meeting-and-postal-ballot-notices> under the dropdown 'Postal Ballot FY2026'.

We request you to kindly take this on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For **Bajaj Housing Finance Limited**

Atul Patni

Company Secretary

Email id:- bhflinvestor.service@bajajhousing.co.in

Encl.: As above

Cc: Catalyst Trusteeship Ltd., Pune (Debenture Trustee)

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

www.bajajhousingfinance.in

Smart meter biz to boost Adani Energy's Ebitda

Macrotech posts record Q4 pre-sales of ₹4,810 cr

Coffee Day's
total default
at ₹425.38 cr
as of March

Adani Power merges subsidiary with itself

—FE BUREAU

The overall mix of Range Rover, Range Rover Sport and Defender models stood at 66.3% of total wholesale volumes in Q4 FY25 and 67.8% for the full year, it added. —PTI

CIN: L65910PN2008PLC132228
Regd. Office: Bajaj Auto Limited Complex, Mumbai - Pune Road, Akurdi, Pune - 411035
Tel No.: (020) 7187 8060 | **Email ID:** bhfinvestor.service@bajajhousing.co.in
Website: <https://www.bajajhousingfinance.in/>

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका

(पान १ वरून)
रुग्णालयांकडून अनामत रक्कम भरण्यास सांगून रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येतो, उपचारासाठी वेळ लागल्यामुळे जीव गमविण्याची वेळ येते. त्यामुळे अता खासगी रुग्णालयांना उपचार सुरु करण्यासाठी पैसे भरण्याची सक्ती करू नये, तातडीने उपचार करावेत, असे

महापालिकेने पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे. दि बॉम्बे हॉस्पिटल होम अ‍ॅक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार १४ जानेवारी २०२१ मधील तरतुदींनुसार हॉस्पिटल प्रशासनाने सर्व रुग्णांसोबत सौजन्य पूर्ण व्यवहार करणे अपेक्षित आहे. कायद्यातील सर्व सुचनांचे पालन करणे रुग्णालयांवर बंधनकारक आहे. विशेष करून महाराष्ट्र शासन अधिसूचना १४ जानेवारी २०२१ मधील नियम ११ (जे)

८९ रुग्णालयांवर कारवाई

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील ८६०रुग्णालयांची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. या तपासणीस दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेदरम्यान ८९ रुग्णालयांमध्ये दोष आढळून आल्याने या प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. पुणे शहरात काही ठिकाणी कोणतीही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली होती. तसेच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ लाटण्यासाठी बनावट रुग्णांची नावे दिल्याची माहिती समोर आली होती.

डॉ. घैसास यांचा राजीनामा (पान १ वरून)

गेल्या काही दिवसांत सामाजिक प्रक्षोभामुळे मी अत्यंत दडपणाखाली आहे. निनावी धमक्यांचे फोन येत आहेत. समाज ताण्यांमांवर कठोर भाषेत टीका होत आहे. सामाजिक संघर्षप्रस्त माध्यमांचे वातावरण सहन होण्याच्या पलीकडे आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय पेशावर पुरेशा प्रमाणात लक्ष केंद्रित करणे शक्य नाही. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्याची भीती आहे. कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने आपण राजीनामा देत असल्याचे डॉ. घैसास यांनी पत्रात नमूद केले आहे. घैसास यांचा राजीनामा रुग्णालय प्रशासनाने लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. डॉ. घैसास यांच्या देखरेखीखाली असलेल्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था योग्य प्रकारे होईपर्यंत सुमारे ३ ते ४ दिवस रुग्णालयात काम करण्याची त्यांची विनंती प्रशासनाने मान्य केली आहे. डॉ. घैसास हे या रुग्णालयाचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते रुग्णालयाचे कर्मचारी नसून गेली १० वर्षे सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी रुग्णालयातील राजीनामा दिला आहे. ते फक्त मंगेशकर रुग्णालयातच काम करतात, असे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

सिलिंडर महागले (पान १ वरून)

मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर सध्या ८०२ रुपये ५० पैसे, कोलकात्यात ८२९ रुपये तर चेन्नईमध्ये ८१८ रुपये ५० पैसे दराने मिळत होता. सध्या मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर १७१४.५० रुपये, चेन्नईत १,९२४ रुपये आणि कोलकातामध्ये १,८७२ रुपयांना मिळत आहे. याआधी, ९ मार्च २०२४ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास १०० रुपयांनी कमी करण्यात आली होती.

ब्लॅक मंडे (पान १ वरून)

त्याच दिवशी निफटी ५.९३ टक्के म्हणजे १,३७९.४० अंकांच्या घसरणीसह २१,८८४.५० वर स्थिरावला होता. दिवसभरात तो ८.५२ टक्के म्हणजे १,९८२.४५ अंकांनी घसरून २१,२८१.४५ पर्यंत खाली आला होता. कोव्हिड महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. २३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स आणि निफटी १३ टक्क्यांनी घसरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर ३.६१ टक्क्यांनी घसरून प्रति पिपे ६३.२१ डॉलर झाले आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स २,०५०.२३ आणि निफटी ६१४.८ अंकांनी घसरला.

भाजपला देणग्या (पान १ वरून)

आप आणि बसपने आपली माहिती ३० सप्टेंबर २०२४ च्या मुदतीपूर्वीच आयोगाकडे सादर केली होती. भाजपने ४२ दिवस उशीरा आपली माहिती दिली होती.

सीपीआय (एम), काँग्रेस आणि एनपीईपीने ४३, २७ आणि २३ दिवस उशीरा आपला अहवाल सादर केला होता. राष्ट्रीय पक्षांना कॉर्पोरेट क्षेत्राकडून ३,७५५ देणग्यांमधून २,२६२.५५ कोटी (एकूण देणगीच्या ८८.९२ टक्के) मिळाले. ८,४९३ वैयक्तिक देणगीदारांनी २७०.८७२ कोटी (एकूण देणगीच्या १०.६४ टक्के) राष्ट्रीय पक्षांना दिल्या.

देण्यात येते. दि बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचना १४ जानेवारी २०२१ मधील तरतुदींनुसार हॉस्पिटल प्रशासनाने सर्व रुग्णांसोबत सौजन्य पूर्ण व्यवहार करणे अपेक्षित आहे. कायद्यातील सर्व सुचनांचे पालन करणे रुग्णालयांवर बंधनकारक आहे. विशेष करून महाराष्ट्र शासन अधिसूचना १४ जानेवारी २०२१ मधील नियम ११ (जे)

<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे

जारी सूचना
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयाई, गुलटेकडी, पुणे येथील फळे भाजीपाला विभागातील गाळा क्रमांक २६६ हा १) श्री.सुशिल शंकर बेल्हेकर २) सौ.स्वाती सुभाष घोडे ३) सौ. सारीका संजय पिंगट यांना नियमित शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी भाडेपट्ट्याने देणेत आला आहे. नोंदणीकृत हक्कसोडपत्रान्वये सौ.स्वाती सुभाष घोडे व सौ.सारीका संजय पिंगट यांनी गाळ्यावरील मालकी हक्क श्री.सुशिल शंकर बेल्हेकर यांचे लग्नात सोडले आहेत. त्यामुळे सदर गाळ्यावरील सौ.स्वाती सुभाष घोडे व सौ. सारीका संजय पिंगट यांचे नाव व मालकी हक्क कमी करून श्री.सुशिल शंकर बेल्हेकर यांचे एकट्याचे नावाची नोंद कायम ठेवणेकरिता या कार्यालयाकडे संबधितांनी अर्ज सादर केलेला आहे.

तरी, या नोंदीबाबत कोणाची काही तक्रार / हरकत असल्यास, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांत कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार/हरकत विचारात घेतली जाणार नाही.

सचिव, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे

सार्वजनिक न्यासाचे नाव : स्वाधार आय डी डब्ल्यू सी न्यास नोंदणी क्र. : एफ/१९७८१/पुणे
तर्फे अर्जदार : फ्लॅट नं.१०, मालविका को-ऑप हौसिंग सोसायटी, सखें नं.५३, एरंडवणे, पुणे-४११००४.
उपरोक्त संस्थेने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० कलम ३६(१) (अ) चे तरतुदीस अधीन राहून उपरोक्त खालील नमूद मिळकत ‘जशी आहे तशी’ या तत्वावर मालविका सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेतर्फे मे. शंभू डेव्हलपर्स पुणे यांना पुर्वविकसन करण्यासाठी देण्यास परवानगीकामी मे. धर्मादाय सह आयुक्त सौो पुणे यांचेकडे अर्जदार संस्थेने उपरोक्त अर्ज केलेला आहे. सदर मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे :

पुणे शहर तसेच पुणे पहाणगरपालिका हद्दीतील एरंडवणे येथील सखें नं.५३ यांसी एकूण क्षेत्रफळ ३७०० चौ.फु. या मिळकतीवर असलेल्या मालविका सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कारतान्यानुसार फ्लॅट क्र.इ-२ व पुणे मनपा मिळकत कर विभागाचे नोंदणीनुसार फ्लॅट क्र.१० यांसी एकूण क्षेत्रफळ ६०९ चौसर फूट कोणताही मिळकत.

सबब उपरोक्त मिळकत ‘जशी आहे तशी’ या तत्वावर मे. मालविका सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे शंभू डेव्हलपर्स यांना पुर्वविकसन करण्याकरिता देण्यास काही हरकत असल्यास हरकतदारांकडून संपूर्ण माहितीसह मे. धर्मादाय सह आयुक्त साहेब, पुणे, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ४५/१, के. बा.स. यांचे पाटील रोड, पुणे ४११ ००१ यांचे कार्यालयात ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत उपरोक्त अर्ज क्र. २२/२०२५ चे कामी समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाद्वारे सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० वा.पर्यंत कार्यालयीन सुट्टीचे दिवस सोडून दाखल करावयाच्या आहेत.

सदर हरकतीवर मे. धर्मादाय सह आयुक्त सौ. पुणे यांचेकडील महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० कलम ३६(१) (अ) अर्ज क्र.२२/२०२५ असा स्पष्ट ठळक उल्लेख करण्यात यावा. तसेच नोटीस बजावणीसाठी पूर्ण पत्ता लिहिण्यात यावा. सदर हरकती स्वीकारण्याचे वा नाकारण्याचे सर्व अधिकार मे. धर्मादाय सह आयुक्त, पुणे यांना राहतील व त्यांचे आदेशानुसार व त्यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रकरणाची सुनावणी करण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही, मिळणार नाही यांची नोंद घ्यावी.

सदरची नोटीस माझ्या सहोनिशी व मे. सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांच्या शिक्क्यानिशी आज दि. ०३/०४/२०२५ रोजी देण्यात येत आहे.

अधीक्षक (न्यायिक)
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे

ग्रामपंचायत गणेगाव खालसा, ता. शिरूर, जि. पुणे

ग्रामपंचायत गणेगाव खालसा ता. शिरूर जि. पुणे खालील प्रमाणे कामाचे सीलबंद निविदा जि. प. पुणे कडील खाली नमूद केलेल्या वागांतील नोंदणीकृत ठेकादारांकडून २ पाकीट पद्धतीने व पुणेठादारांकडून दरपत्रक मागवीत आहे. कोऱ्या निविदाचा नमुना ग्रामपंचायत गणेगाव खालसा कार्यालयात ०८/०४/२०२५ पासून १४/०४/२०२५ रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत रण्यात येतील व भरून पाठविलेल्या सीलबंद निविदा मागळवार दिनांक १५/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० पर्यंत ज्या करून मगळवार दिनांक १५/०४/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता किंवा कार्यालयीन सोयीच्या वेळी प्रा.पं. कार्यालयात उघडण्यात येतील.

अ. क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम	निविदा फी रक्कम	वयागा रक्कम	कामाचा कालावधी	ठेकेदाराचा प्रयत्न
१	गणेगाव खालसा येथे मांगीराबा मंदिर परिसर संरक्षक भिंत बांधकाम करणे.	१४८७८३	११८	सूट	६ महिने	सुशिक्षित बरोजगार अभियंता

निविदेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :

१) कोणतीही निविदा द्र करणेचा, कोणतीही निविदा स्वीकारणेचा अथवा नाकारणेचा सर्व अधिकार ग्रामपंचायत गणेगाव खालसा यांनी राखून ठेवला आहे.

२) सदर कामाच्या अटी व शर्तीचा संपूर्ण तपशील ग्रा.पं. कार्यालयात निविदा संचामध्ये पाहावयास मिळतील.

ग्रामपंचायत कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे

ग्रामपंचायत कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे खालील प्रमाणे कामाचे सीलबंद निविदा जि. प. पुणे कडील खाली नमूद केलेल्या वागांतील नोंदणीकृत ठेकादारांकडून २ पाकीट पद्धतीने व पुणेठादारांकडून दरपत्रक मागवीत आहे. कोऱ्या निविदाचा नमुना ग्रामपंचायत कोंढापुरी कार्यालयात ०८/०४/२०२५ पासून १४/०४/२०२५ रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत रण्यात येतील व भरून पाठविलेल्या सीलबंद निविदा मागळवार दिनांक १५/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० पर्यंत ज्या करून मगळवार दिनांक १५/०४/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता किंवा कार्यालयीन सोयीच्या वेळी प्रा.पं. कार्यालयात उघडण्यात येतील.

अ. क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम	निविदा फी रक्कम	वयागा रक्कम	कामाचा कालावधी	ठेकेदाराचा प्रयत्न
१	कोंढापुरी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय येथे शरद बसविणे.	१४७८४८	११८	सूट	६ महिने	सुशिक्षित बरोजगार अभियंता
२	कोंढापुरी येथे समाज मंदिर दुरुस्ती करणे.	२८०४५०	२३६	सूट	६ महिने	सुशिक्षित बरोजगार अभियंता

निविदेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :

१) कोणतीही निविदा द्र करणेचा, कोणतीही निविदा स्वीकारणेचा अथवा नाकारणेचा सर्व अधिकार ग्रामपंचायत कोंढापुरी यांनी राखून ठेवला आहे.

२) सदर कामाच्या अटी व शर्तीचा संपूर्ण तपशील ग्रा.पं. कार्यालयात निविदा संचामध्ये पाहावयास मिळतील.

<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक श्री. जयंत निवृत्ती रणदिवे यांच्या मालकीची असून, सदर मिळकतीच्या मालकांनी त्यांची सदर मिळकत आमचे अशिलाना विकत देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सदर मिळकत पुणेणणे निवेध, निजोखमी व बोजारहित असल्याबाबत तसेच आमचे अशिलाना विकत देण्याचा संपूर्ण कायदेशीर हक्क व अधिकार असल्याबाबत त्यांनी खात्री दिलेली आहे.

सदर मिळकतीवर इतर कोणाचाही कसत्याही प्रकारचा कायदेशीर हक्क, अधिकार, साठेखत, खरेदीखत गहाण, दान, लीन, लीज, करार-मदार, बक्षीसपत्र, वारसा, पोटराी, विसारापत्राती, कुलमुखत्यारपत्र, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा बोजा, हितसंबंध असल्यास संबंधितांनी सदरील नोटीशीने प्रसिद्ध झाल्यापासून ५ दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांनिशी आमचे खालील पत्त्यावर येऊन तशी खात्री करून द्यावी. याप्रमाणे मुदतीत कोणाचीही, कोणतीही हरकत न आल्यास सदर मिळकत निवेध व निजोखमी आहे व बोजारहित असून, त्यावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध नाहीत व असल्यास तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे गृहीत धरून आमचे अशील पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण करून घेतील. मुदतीनंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारची हरकत घेतली जाणार नाही व तक्रार चालणार नाही.

परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोत तुकडी तालुका हवेली, जिल्हा पुणे, मे. सब रजिस्ट्रार हवेली, यांचे कार्यक्षेत्रातील गाव मीसे महंमदवाडी येथील मिळकत यांसी सखें नंबर ४७/१४/५, एकूण क्षेत्र ०० हेक्टर ०५ आर पैकी खरेदी देणार यांचे मालकीचे क्षेत्र ०० हेक्टर २.५० आर (यांसी प्रायव्हेट प्लॉट क्रमांक इ-१०) यांसी **चतुःस्वाम** येणेप्रमाणे :
उत्तरेस : रस्ता, **दक्षिणेंस :** खासगी प्लॉट क्रमांक इ-११, **पूर्वेस :** खासगी प्लॉट क्रमांक इ-२३, **पश्चिमेस :** श्री. जाधव यांसी मिळकत येणेप्रमाणे मिळकत.

कळवावे, ही जाहीर नोटीस.

पुणे, दिनांक : ८ एप्रिल, २०२५

कीर्ती पिंपळकर-निंबाळकर, अ‍ॅडव्होकेट

कोहिनूर क्लासिक, दुसरा मजला, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे-२०; फोन : ८७८८९५९७५८

मे. जे.जी. पवार सोा कोर्ट

१०वे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर पुणे

नोटीस देण्यात येते की, उपरोक्त अर्जदार यांनी **जगतपाल कतारचंद धमिजा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुणे** या कोर्टाकडे मयत **कृष्णादेवी कतारचंद धमिजा** मृत्यु दि. १७/२/१९९३ यांचे प्रोबेट सर्टिफिकेट मिळण्यासंबंधीचा अर्ज केलेला आहे.

ज्या कोणास सदरहू अर्जसंबंधी हरकत घ्यावयाची असेल त्यांनी दि. ०१/०७/२०२५ रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता स्वतः किंवा वकीलापासून या कोर्टात हजर राहावे.

आज दि. ०५/४/२०२५ सही व शिक्क्यानिशी दिला.

आपला विश्वासू
अधीक्षक
दिवाणी न्यायालय, व.स्तर पुणे

<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>

निविदा

<div>टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुलटेकडी, पुणे येथील</div>	
BMW 3 Series GT - MH - 12 LP 4699	
Date of Purchase :	14/01/2015
kms Driven :	57503
Engine No. :	78538771
Chassis No. :	WBA3Y37090D55576
Type of body :	Saloon/Diesel

वाहन विक्री करणे संदर्भात विद्यापीठाकडून निविदा मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुकानी आपल्या निविदा बंद लिफाफ्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसांमध्ये विद्यापीठास सादर कराव्यात.

<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>

सचिव
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुलटेकडी, मुकुंदनगर,
पुणे – ४११0३७. फोन : 0२0 – २४४0३000, २४४0३00७

बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड

<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>
<div><div> </div></div>

मुद्रा क्र.	विषय	ठराव प्रकार
१.	श्री अनामी एन रॉय (डीआयएन: ०१३६१११०) यांना त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात, त्यांच्या वयाची पंचहात्तरी उलटून गेल्यावरही स्वतंत्र संचालक म्हणून संचालकपद सुरू ठेवण्यास मान्यता देणे.	विशेष
२.	श्री अनामी एन रॉय (डीआयएन:०१३६१११०) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून सलग तीन वर्षांच्या दुसऱ्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती जी १९ मे २०२५ पासून प्रभावी असेल.	विशेष

एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने सोमवार, ७ एप्रिल २०२५ रोजी, शुक्रवार, २८ मार्च २०२५ (अंतिम दिनांक) पर्यंत शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट/डिपॉझिटरी/रजिस्ट्रार आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजे, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफिन) सोबत त्यांनी नोंदवले आहे त्यांना स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान नोटीस ई-मेल केली आहे. कट ऑफ तारखेनुसार सदस्यांच्या नावे नोंदणीकृत समभागांच्या पेड-अप मुल्यानुसार मतदानाचा अधिकार गणला जाईल. अंतिम तारखेच्या रोजी सदस्य नसलेल्या व्यक्तींनी ही नोटीस केवळ माहितीच्या उद्देशाने पहावी.

कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिन ची सेवा घेतलेली आहे.

एमसीए च्या परिपत्रकानुसार, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान नोटिसची कागदी प्रत आणि प्री-पेड व्यावसायिक उत्तर लिफाफा सदस्यांना पाठविला जाणार नाही. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-वोटिंग प्रणालीद्वारे होईल. टपाल मतदानाची सूचना, खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल:

- कंपनीचे संकेतस्थळ: <https://www.bajajhousingfinance.in/general-meeting-and-postal-ballot-notices>
- स्टॉक एक्सचेंजची संकेतस्थळ म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com
- केफिन संकेतस्थळ: <https://evoting.kfintech.com>

टपाल मतदान/ई-वोटिंग संबंधित महत्त्वाचे तपशील:

अनु. क्र.	विवरण	तपशील
१.	ई-वोटिंगसाठी पात्रतेची अंतिम तारीख	शुक्रवार, २८ मार्च २०२५
२.	ई-वोटिंग कालावधी	मंगळवार, ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:०० (भा.प्र.वे.) पासून सुरू होईल, ते बुधवार, ७ मे २०२५ संंध्याकाळी ५:०० (भा.प्र.वे.) वाजता बंद होईल. <p>उपरोक्त तारीख आणि वेळेच्या नंतर मतदान करता येणार नाही.</p>
३.	ई-वोटिंगची प्रक्रिया	ई-वोटिंगची प्रक्रिया समजून घेण्यासाठी, सदस्यांनी १९ मार्च २०२५ च्या टपाल मतदान सूचनेतील टिपा पहा.
४.	ई-वोटिंगचे निकाल प्रकाशित करण्याची तारीख	मतदानाचे निकाल कंपनीच्या संकेतस्थळा वर https://www.bajajhousingfinance.in/general-meeting-and-postal-ballot-notices तसेच केफिनच्या संकेतस्थळावर https://evoting.kfintech.com/ छाननीकरल्याच्या अहवालासोबत उपलब्ध करून घोषित केले जातील आणि शुक्रवार, ९ मे २०२५ रोजी ५ :०० वाजता किंवा त्यापूर्वी स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जाईल आणि निकाल नोंदणीकृत कार्यालयात तसेच कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात उपलब्ध करून दिला जाईल.
५.	छाननीकरल्याचा तपशील	श्यामप्रसाद डी लिमये, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेट